

बालके उपचार घेत असताना त्यांचे आई अथवा
वडील यांना मजूरी देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: रोहयो २००१ / प्र.क्र. १२१ / का.८
मंत्रालय विस्तार, मुंबई-३
दिनांक : १० जानेवारी, २००२

- बाचा:** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. टीएसपी-न्युबयो ११९२/प्र.क्र. ७/का.५,
दि. १२ मे, १९९२
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक : रोहयो-२००१ / प्र.क्र. १२१ /
का.८, दिनांक ५ मे, २००१.

प्रस्तावना : राज्यातील आदिवासी क्षेत्रातील अतिसंवेदनशील कुपोषण प्रबण अशी ५ क्षेत्रे
म्हणजे ठाणे, नंदूरबार, अमरावती, नाशिक व गढचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील आदिवासी
तालुक्यांमध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या कुपोषीत आदिवासी बालकांना पूर्ण वैद्यकीय उपचार
होईपर्यंत दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याच्या पालकांपैकी एका व्यक्तीला दररोज दोन घेळू
जेवण आणि त्या काळातील बुडीत होणा-या मजूरीच्या बदल्यात काही प्रमाणात निधी
देण्याबाबत, शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक रोहयो २००१ / प्र.क्र. १२१
का.८, दिनांक ५ मे, २००१ अन्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक आणि आयुक्त, आदिवासी विकास
महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी वरीलप्रमाणे निर्देशित केलेल्या क्षेत्रात आणखी काही क्षेत्राचा
समावेश करण्यात यावा अशी शिफारस शासनाकडे पाठविली होती व ही बाब शासनाच्या
विधाराधीन होती.

शासन निर्णय : वरील शिफारस लक्षात घेऊन, त्याच धर्तीवर पुढे नमूद केलेल्या जिल्ह्यातील
त्याच्या समोर दर्शविलेल्या आदिवासी तालुक्यांमध्ये ही योजना लागू करण्याबाबत शासन
मान्यता देत आहे.

अ.क्र.	जिल्हा	आदिवासी तालुक्यातील क्षेत्र
	नंदूरबार	संपुण नंदूरबार जिल्हा
३	धुळे	१) शिरपूर, २) साक्री
४	नाशिक	१) त्र्यंबकेश्वर, २) दिंडोरी
५	यवतमाळ	पांडरकवडा
	नांदेड	किनवट

२. याबाबत बाकीच्या अटी व शर्ती शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग
क्रमांक : रोहयो २००१/ प्र.क्र.१२१ / का.८, दिनांक ५ मे, २००१ अन्वये निर्गमित केलेल्या
शासन निर्णयातील परिच्छेद ३ ते ८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे रहातील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने, प्रैणी संसाध

५५-इतरे, प्रैणी संसाध

०९ (२००३/११४)

(अ. मा. आत्राम) १०/११२००२

कार्यासन अधिकारी

प्रति, १००१ नं. रा. १००१-प्रैणी : तांबडीपानगी छाकाळी प्रैणी संसाध (९

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

१००६/८, ८ नांवानी, ११०८

संबंधित विभागीय आयुक्त

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सर्व संबंधित जिल्हाधिकारी

संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी (बारा महासंचालक, मुंबई)

महालेखापाल, महाराष्ट्र - १/२ मुंबई / नागपूर

महालेखापाल, महाराष्ट्र - १/२ मुंबई / नागपूर

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई

आयुक्त (आयसीडीएस), कोकण भवन, नवी मुंबई

संचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व उप संचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्षा अधिकारी (आरोग्य - ४), सार्वजनिक आरोग्यविभाग, मंत्रालय, मुंबई

कक्षा अधिकारी (का.५) आदिवासी विकास विभाग

सर्व कार्यासन अधिकारी / अवर संचिव, आदिवासी विकास विभाग

निवड नस्ती, का.८